FUTUREFONE LIMITED

Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari, Mumbai - 400 060, India Tel. No. 022-3084 2200; Fax No.:022-3084 2201 CIN: U64100MH2016PLC285960

Statement of Unaudited Financial Results for quarter ended December 31, 2023 (Amt In Lakhs) Quarter Ended Quarter Ended Previous 31/12/2023 31/12/2022 vear ended **Particulars** . 31/03/2023 Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 0.42 2. Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items) (0.82)(5.67)(19.50)Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (0.82)(5.67)(19.50)Net Profit/(Loss) for the period after tax (0.82)(5.67)(19.50)(after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax) (0.82)(5.67)(19.50)Earning Per Share (EPS) (i) Basic (in ₹) (0.18)(0.01)(0.05)(ii) Diluted (in ₹) (0.01)(0.05)(0.18)Paid up Equity Share Capital 1,100.00 1.100.00 1,100.00 Securities Premium Account Reserve (Excluding Revaluation Reserve) (5.365.03) (5.359.72 (5.363.22)(4,265.03) (4,259.72) (4,263.22)10. Net Worth 11. Paid up debt Capital 39,247.81 39.247.81 39.247.81 12. Capital Redemption Reserve 13. Debenture Redemption Reserve 14. Debt Equity Ratio (9.20)(9.20)(9.20)15. Debt Service Coverage Ratio (DSCR) Interest Service Coverage Ratio (ISCR)

(1) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange (BSE) (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fl24/959279/corp-announements/)

(2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fl24/959279/corp-For and on behalf of

Place : Mumbai Date: 09/02/2024

Futurefone Limited Rajnandan Paswan Director DIN: 10133967

Public Notice NOTICE is hereby given to the public a large that, we, at LEX CHAMBERS aving our address at 601-C. Neelkantl 8 Marine Drive, Marine Lines, Mumbai 100002 are representing Altaf Ahmed Tadav who has expressed hisdesire to purchase esidential premise being Flat No. 301 situate the 3rdFloor of the Building Known 'Warden' which is located at the Junction 28th Road and St. Theresa's Road, Bandra Wes Mumbai, Maharashtra 400050 (hereinafte referred to as 'The Premises') which is current wned by Mrs. JyotiRajkumarLulla.

We hereby state that any person having a claim, right, title or interest in respect of the said Premises or any part thereof including way of Sale, conveyance, assignment, transf xchange, gift, mortgage, lien, lease, sub-leas enancy, trust, maintenance, inheritance, possession hare, license or a claim in the nature of a dispute uit, decree, other restrictive covenants, order njunction, hypothecation, charge, attachment equisition, acquisition, easement, encumbrance venant right of prescription or pre-emption inder any Agreement or other disposition or other vise claiming howsoever, are hereby requested t nake the same known in writing to us along wi otarised/ supporting documentary evidence to be undersigned within a period of 15(Fifteen) day om the date of publication hereof, failing which the claims of such person/s will be deemed to have een waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT piece and parcel of land round situate at the Junction of 24th an 8th Road, Bandra, in the Registration Sub District Bandra, Bombay Suburban Distric eing part of the Original Plot No. 119-A o Γ.P.S. III, Bandra admeasuring 528 Square Yard or thereabout and being part of land earing C.T.S No. F/891-Aand bounded: On or towards the East: Plot No. 112 / T.S No. F/993-A

on or towards the West: 24th Road On or towards the North: 28th Road On or towards the South: Plot No. 119-B TS No. F/891-R

Dated this 10thday of February of 2024

ex Chambers (Advocates & Solicitors) 601-C. Neelkanth, 98 Marine Drive, Marine Line Mumbai -400002 , Mumbai, India, 400001. numbai@lexchambers.co.in

KAISER CORPORATION LIMITED

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: L22210MH1993PLC074035 Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2023

						(11)	NR in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2023 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2022 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2023 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2022 (Unaudited)	Year ended 31/03/2023 (Audited)
1.	Total income from operations (net)	16.21	14.86	14.86	44.67	40.11	59.75
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, &	1.79	1.49	1.41	4.13	1.85	4.65
	Exceptional Item)						
3.	Total Comprehensive Income for the period	1.21	1.22	1.29	3.22	1.56	3.70
	[Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)]						
	and Other Comprehensive Income (after tax)						
4.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21	526.21
5.	Other equity (excluding revaluation reserve as per	-	-	-	-	-	-52.74
	balance sheet of previous accounting year)						
6.	Earnings Per Share (of Rs.1/- each)	0.002	0.002	0.002	0.006	0.003	0.007
	Basic & Diluted (in Rs.)						

1. The above is an extract of the detailed format of standalone Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE

LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com

2. The figure reported in the standalone financial resuilts for the quarter ended 31st December 2023 is being the balancing figures between unaudited figures in respect of the period ended 31st December 2023 and the published unaudited three months standalone figures upto 30 September 2023 which were subject to limited review by the auditors

Tł	ne Financial details on standalone basis are as und	er:				(11)	IR in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2023 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
1.	Total income from operations (net)	510.71	1047.91	(194.06)	2249.75	670.05	2038.27
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, & Exceptional Item)	3.35	8.73	(217.21)	32.57	(747.89)	57.30
3.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)	2.24	(1.06)	(214.36)	10.20	(746.24)	28.92
4.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21	526.21
5.	Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	-	-	169.86
6.	Earnings Per Share (of Rs.1/- each) Basic & Diluted (in Rs.)	(0.002)	(0.002)	(0.410)	0.017	(1.418)	0.030

1. The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchan LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com.

The figure reported in the consolidated financial results for the quarter ended 31 December 2023 is being the balancing figures between unaudited figures in respect of the period ended 31 December 2023 and the published unaudited three months consolidated figures upto 30 September 2023, which were subject to

Place: Mumbai Dated: 09th February 2024

limited review by the auditors.

On behalf of the Board of Directors For Kaiser Corporation Limited Bhushanlal Arora Managing Director DIN: 00416032

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (BUILDING)

PUBLIC WORKS DEPARRTMENT, NIRAMAN BHAWAN, Plot No. 27-28, Arera Hills, BHOPAL PHONE No. 0755-2559571 E-mail;-apdpiubhopal@gmail.com

NIT No. 26/2023/Tender/G/CE(B) BHOPAL DATE 30/01/2024 Online bids for the following works are invited from registered contractors and firms of repute fulfilling registration criteria: Period of completio S. Tender Portal No. Name of work District Probable Amount Eranest Mone Cost of Bid Deposit (EMD) (ir (in Rs.) lakh) Rs.)

Season) 2024_PWPIU_330 Consultancy for supervision and Quality control RAISEN 180000 24 Month i/c Rainy 9000.00 12500 195 1 Services for Construction of Various Building of season Various Department at Raisen 2 2023_PWPIU_322 Construction Of Govt. Higher Secondary School At VIDISHA O48_2 Chitawar Tehsil-Sirpnj District-Vidisha. (Second 117.52 117520 12500 12 month i/c Rainy Call) 3 2024_PWPIU_329 ZONAL TENDER FOR SMALL CONSTRUCTION VIDISHA 105.22 105220 12500 12 month i/c Rainy WORK, BALANCE WORK AND P.G. REPAIRING WORK UNDER DISTRICT-VIDISHA

- AM details relating to the Bid Document (s) can be viewed and downloaded free of cost from the website. http://mptenders.gov.in
 - Bid Document (s) can be purchased after making online payment of portal fees through Credit/Debit/Cash Card/internet Banking.
- The Bid Document (s) can be purchased only online from 10:30 (time) 30.01,2024 (date) to 17.30 (time) 14.02.2024 (date). Other key dates may be seen in Bid

Amendment (s) to NIT, if any, shall be published on website only, and not in newspaper

CHIEF ENGINEER (BUILDING)

BLACK B

Black Box Limited

Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708.

				,	, unless other	
	(Quarter ended		Nine mont	Year ende	
Particulars Particulars		Unaudited		Unau	Audited	
	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/202
Total income from operations	1,655.47	1,574.35	1,671.71	4,801.23	4,605.64	6,287.56
Profit before impact of foreign currency transactions and translations, loss on fair valuation of deferred purchase consideration, share of net profit of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	62.18	44.70	30.11	133.72	43.87	76.04
Net profit for the period (before exceptional items and tax)	61.06	47.67	25.30	140.19	39.83	81.76
Net profit for the period before tax (after exceptional items)	51.70	33.40	15.20	109.50	10.00	29.45
Net profit for the period after tax (after exceptional items)	40.87	31.96	7.79	96.77	0.60	23.70
Total Comprehensive income / (loss) for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)	56.44	20.90	43.10	111.45	2.18	(2.35)
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	112.64	103.51	66.79	312.66	170.67	295.16
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58
Other equity as shown in the audited Balance Sheet						262.44
Earnings per share of ₹ 2 each before exceptional items: Basic (in ₹) Diluted (in ₹)	2.99* 2.98*	2.75* 2.75*	1.07* 1.07*	7.59* 7.57*	1.82* 1.82*	4.54 4.53
Earnings per share of ₹ 2 each after exceptional items: Basic (in ₹) Diluted (in ₹)	2.43* 2.43*	1.90* 1.90*	0.47* 0.46*	5.76* 5.75*	0.04* 0.04*	1.42 1.41

Notes:

G-23974/23

. The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter and nine months ended on 31 December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).

These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

				(₹ in Crore:	s, unless othe	rwise stated
	(Quarter ended		Nine mon	Year ended	
Particulars		Unaudited		Unau	Audited	
	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023
Total income from operations	103.96	94.72	105.77	282.96	266.41	363.37
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations, exceptional item and tax	13.04	(3.91)	10.20	8.39	9.04	4.14
Net profit / (loss) for the period (before exceptional items and tax)	13.13	(3.76)	10.41	8.91	10.87	5.79
Net profit / (loss) for the period after exceptional items and tax	3.49	(3.73)	10.41	(0.74)	10.94	5.84
Total Comprehensive Income / (Loss) for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)	3.66	(3.66)	10.40	(0.61)	11.15	5.98
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	5.66	(0.37)	12.76	7.59	19.36	17.83
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58
Other equity as shown in the audited Balance Sheet						295.62
Earnings / (loss) per share of ₹ 2 each:						
Basic (in ₹) Diluted (in ₹)	0.21* 0.21*	(0.22)* (0.22)*#	0.62* 0.62*	(0.04)* (0.04)*#	0.65* 0.65*	0.35 0.35

Not annualised Notes:

1. The above is an extract of the detailed format of financials results for the quarter and nine months ended 31 December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).

- These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- # The effect of 536,480 potential equity shares outstanding as at 30 September 2023 and 31 December 2023 is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted earnings / (loss) per share.

The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 08 February 2024 The statutory auditors have carried out a limited review of this Statement

Place: Dallas, Texas, United States of America Date: 08 February 2024 CIN: L32200MH1986PLC040652

FOR AND ON BEHALF OF THE BOARD SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871685



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2023

			STAND	ALONE		CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	3 months ended on 31.12.2023	Preceding 3 months ended on 30.09.2023	Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2022	Previous Accounting Year ended on 31.03.2023	3 months ended on 31.12.2023	Preceding 3 months ended on 30.09.2023	Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2022	Previous Accounting Year ended on 31.03.2023	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	
1.	Total income from operations	8 489.23	8 511.96	9 184.55	35 311.45	8 789.51	8 962.19	9 936.39	38 410.33	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional									
	items and Tax)	408.22	265.44	918.66	2 ,320.85	276.99	246.93	200.58	1 ,100.92	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax									
	(after Exceptional items)	408.22	265.44	918.66	2 ,320.85	276.99	246.93	200.58	1 ,100.92	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional items)	298.28	163.42	678.06	1 ,684.13	167.05	144.91	(40.01)	464.20	
5.	Total Comprehensive Income for the period									
	(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and									
	Other Comprehensive Income (after Tax)}	354.62	154.92	669.25	1 ,637.89	30.82	810.57	71.42	254.00	
6.	Equity Share Capital	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	1 ,298.64	
7.	Other Equity	-	-		28,643.51	-	-	-	26,729.33	
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations)									
	Basic :	0.46	0.25	1.04	2.59	0.26	0.22	(0.06)	0.71	
	Diluted:	0.46	0.25	1.04	2.59	0.26	0.22	(0.06)	0.71	

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on February 09, 2024.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.

3. a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created an equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using the effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to pandemic and the lockdown imposed in between years, the company had extended the realization period by further three years, which will have no impact on realization value of security received. No Major development has been possible in current year, however, appropriate actions have been initiated for recovery/ settlement of the outstanding amount, shortfall, if any, will be accounted for in the year of final recovery/ settlement.

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended Dec 31, 2023 amounting to Rs. 231.81 Lakhs, for nine month ended Dec 31,2023 amounting to Rs. 692.91. The aggregate of interest not accrued for the period April 1, 2020 till December 31, 2023 amounts to Rs. 3451.93 lakhs. 4. a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However, in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. During the year, no major development has occurred and the company has continued the same judgement in relation to provision of Rs. 300 Lakhs.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended Dec 31, 2023 amounting to Rs. 105.86 Lakhs, for nine month ended Dec 31,2023 amounting to Rs. 316.44. The aggregate of Interest not accrued for the period April 1,2020 till December 31,2023 amounts to Rs. 1576.44 lakhs.

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company

The Assessing Officer (AO) made certain additions to Income Tax return of Company for AY 11-12 in the past, which Company appealed to CIT (A). CIT (A) cancelled additions made by AO. Income Tax Department chal lenged the CIT (A) decision before ITAT which has allowed appeal filled by revenue recently. Based on earlier legal advise, Company is of the view that such claims are untenable in law & in facts. Company has filled Miscellaneous Application (MA) to the ITAT. As per the ITAT order, Tax liability works out to be Rs. 15.11 crore including interest.

By Order of the Board For Windsor Machines Limited Vinay Bansoo **Executive Director & CEO** (DIN: 09168450)

DELTA MANUFACTURING LIMITED

Regd. Office: Plot No. B-87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in, Website: www.deltamagnets.com

Statement of Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter And Nine Months Ended December 31, 2023

			(INR in Lakhs unl	ess specified)
Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2023 Un-Audited	Nine Months Ended December 31, 2023 Un-Audited	Quarter Ended December 31, 2022 Un-Audited
1	Total Income from Operations	2,069.46	6,302.65	2,160.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	(238.44)	(746.56)	(307.48)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	(238.44)	(746.56)	(307.48)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(242.11)	(747.28)	(311.55)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(258.88)	(799.81)	(249.35)
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic:	(2.23)	(6.88)	(2.61)
	Diluted :	(2.23)	(6.88)	(2.61)

The	The Financial details on standalone basis are as under :											
			(INR in lakhs unl	ess specified)								
Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2023	Nine Months Ended December 31, 2023	Quarter Ended December 31, 2022								
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited								
1	Income from Operations	2,069.46	6,612.29	2,160.97								
2	Profit Before Tax	(238.44)	(436.92)	(307.48)								
3	Profit After Tax	(242 11)	(437 64)	(311.55)								

Note

l. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.deltamagnets.com

. # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable

For Delta Manufacturing Limited Dr. Ram H. Shroff (Executive Vice Chairman & Managing Director)

DIN: 00004865

Place: Ahmedabad Date: February 09, 2024

Place : Mumbai Date: February 09, 2024

रिटेल ॲसेटस सेंटलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर आरएसीपीसी सांताकुझ, त्रहल असद्स सद्रलाङ्ग्ङ प्रासासग सदर आर्थसायाता सामञ्जूक, जीवन सेवा अनेक्स इमारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, नानावटी हॉस्पिटलजवळ, एस. व्ही. रोड. सांताक्कुझ पश्चिम, मुंबई - ४०००५४. दूर: २६२६२३३१ टेलि. फॅक्स २३६५ इंमेल: racpc.maintmum@sbi.co.in

मागणी सूचना

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात **खालील नमूद** तारखेरोजीस मागणी सूचना जारी करून दिलेल्य तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत खालील नमूद कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. काही सूचनांची न पोहचता / बजावणी

होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाशन केले आहे.										
कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाते क्र.	मागणी सूचनेनुसार तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन								
	आणि थकबाकी रक्कम									
श्री. संतोष कुमार कोनादाथु वेलायुधन आणि सौ. सिंधु	२५.०१.२०२४ आणि	स. क्र. १९१/२ आणि २१६/१ए, लोधा हेवनजवळ, कल्याण शिळ रोड,								
संतोष केव्ही (३२४३४२७३८७५)	२८,४१,८९१.००	डोंबिवली पूर्व, गाव निलजे, ता. कल्याण, ठाणे - ४०००५८ वर बांधकामित								
खोली क्र. ३५, साई कृपा सोसायटी, सल्पा कृपा पाडा,		असलेला प्रोजेक्ट कॅसा सेला गोल्ड मधील एलिट्रा - ई, ई विंग, ८वा								
मुलुंड - पश्चिम, मुंबई - ४०००८०		मजला, फ्लॅट क्र. ८०२. मोज. ६३२ चौ. फू. चटई क्षेत्र.								
श्री. मोहम्मद इस्राईल अन्सारी आणि सौ. यास्मिन अन्सारी	०९.०१.२०२४ आणि	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, सी विंग, सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स								
(३९९४१०३०२३२ / ४०४८८१८६८५३)	३०,१३,९६२.००	सीएचएस लि., स. क्र. १४० (३६२ जुना), एच. क्र. २, गाव अचोले,								
खोली क्र. १४, रझाक चाळ क्र. ६, बेहराम नगर, वांद्रे		नालासोपारा पूर्व, ता. वसई, ठाणे - ४०१२०९.								
(पूर्व), मुंबई - ४०००५१.		मोज. ४१४ चौ. फू. चटई क्षेत्र								
श्री. मोहम्मद नदीम खान -	११.१२.२०२३ आणि	एम.एम.आर.डी.ए., कॉलनी, मेहुल रोड, वाशी नाका, चेंबूर पूर्व, गाव								
(४१७००७१०८३८) बी-५०७, ५वा मजला, एस१-बी	३३,३७,५९९.००	अनिक, ता. कुर्ला, मुंबई - ४०००७४ येथे वसलेल्या आणि स्थित फ्लॅट क्र.								
मसिहा इस्लामपुरा सीएचएसएल., के के कृष्णा मेनम मार्ग,		२०६, २रा मजला, श्री अक्षदीप सीएचएस लि., दिवाना इमारत क्र. १५,								
कुंटे नगर, कुंभारवाड्याजवळ, धारावी, मुंबई - ४०००१७.		सीटीएस क्र. २६०/बी, २६१/बी. मोज. २२५ चौ. फू. चटई क्षेत्र.								

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरहू सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांत वर वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव करतील कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन् प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी. कर्जदारांना/हमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद. पोस्टद्वारे त्यांना पाठवलेली सूचना न मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२ अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: सांताक्रझ स्टेट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय बँक लिमिटेड दोस्ती पिनंकल, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), ठाणे - ४००६०४

जोडपत्र IV (नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

नेम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन ००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून २०.०६.२०१९ रोजीची मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्रीम. ज्योत्स्ना शैलेश** कोलासकर (कर्जदार)/ श्री. मनिष अनंत वेचके (सह-कर्जदार) यांस सूचनेतील नमूद रकम रु. ३०,१७,४७७/- (रुपये तीस लाख सतरा हजार चारशे सत्त्याहत्तर मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्य नारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये ०७ फेब्रुवारी, २०२४ रोजीस घेतला आहे.


विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लि. च्या रक्कम ०५.०२.२०२४ रोजीस रु. ३९.८६.८८७/- (रुपये एकोणचाळीस **लाख शहाऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी मात्र)** आणि ०६.०२.२०२४ रोजीपासून बँकेद्वारे उपार्जित व्याज आणि अनुशंगिक खर्च **या रकमेच्या भाराअधीन राहील.**

तारण मर्त्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदीनसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन

पमाविष्टीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, शकुंतला संकल्प सीएचएसएल, विंग सी, लोढा हेवन, निलजे व्ही डोंबिवली पू, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४.

प्राधिकत अधिकारी दिनांक∙ ०७.०२.२०२४ आयडीबीआय बँक लिमिटेः **LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED** CIN: L17120MH2005PLC155146 Registered Office: 158/159, Samartha Sahkariaudyogik Vasahat Ltd, Pimpal- Gaon (Baswant) Tal Niphad Dist Nashik MH 422209



Tele Nos.: 02554 - 232000; Website: www.lakhotiapoly.in, Email id: info@lakhotiapoly.

Note 1. The above Unaudited financial results for quarter and nine ended December 31, 2023 were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective Meetings held on February 09,2024

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited standalone financial results for the quarter and nine months ended or ecember 31, 2023 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 . The full format of the standalone Unaudited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2023 are available or he Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.lakhotiapoly.in

For and on behalf of the Board of Directors Lakhotia Polyesters (India) Lt Madhusudan Lakhotiya

Managing Director DIN:00104576

(रु. लाखांत

Starlog Enterprises Limited

Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharahstra, India Email: cs@starlog.com | Tel +91 22 69071234 | Fax: +91 22 23687015 | website: www.starlog.com | CIN: L63010MH1983PLC031578 MSME regn. No. UDYAM-MH-18-0205650

		EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE Quarter and nine months ended 31st december 2023											
				(₹ In La	khs except	for earnings	s per share)						
		S	TANDALON	IE	CONSOLIDATED								
	Ptil		Nine Months			Nine Months	Quarter						
ı	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended						
		31.12.2023		31.12.2022	31.12.2023		31.12.2022						
		IND-AS Unaudited	IND-AS	IND-AS Unaudited	IND-AS	IND-AS Unaudited	IND-AS						
	2 (2 "						Unaudited						
	Revenue from Operations	240.34		184.62			339.64						
	Total Income	240.67	907.28	185.67		-,	1,245.48						
	Profit/(Loss) before exceptional items and tax #	(210.52)	(492.97)	(272.79)									
	Profit/(Loss) before tax #	(210.52)	(492.97)	(155.60)	(264.13)	(650.61)	567.90						
	Profit/(Loss) before tax from discontinuning operations	-	-	-	(0.50)	(0.48)	-						
	Profit/(Loss) after tax #	(210.52)	(492.97)	(155.60)	(264.63)	(651.09)	567.52						
	Total Other Comprehensive income (net of tax)	-	-	-	-	1	i - II						
	Total Comprehensive income for the period (Comprising						ı I						
	Profit / (Loss) and Other Comprehensive Income for						i I						
	the period)	(210.52)	(492.97)	(155.60)	(264.63)	(651.09)	567.52						
	Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each)	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00						
	Earnings per equity share (for continuing and					·							
						1							

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 filed with th Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board in their respective meetings on 9th February 2024

3. #Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules For Starlog Enterprises Limited

(4.12)

Place : Mumba Date: 09.02.2024

a. Basic b. Diluted

discontinued operations) (Not Annualised) (In Rs.)

Saket Agarwa Managing Director (DIN: 00162608)

> ठिकाण : मंबर्ड दिनांक : ९ फेब्रुवारी, २०२४

अ.

ठिकाण : मुंबई

तपशिल

(5.26)

DELTA MANUFACTURING LIMITED

Regd. Office: Plot No. B- 87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in, Website: www.deltamagnets.com

Statement of Consolidated Un-Audited Financial Results for the **Quarter And Nine Months Ended December 31, 2023**

			(INR in Lakhs unl	ess specified)
Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2023 Un-Audited	Nine Months Ended December 31, 2023 Un-Audited	Quarter Ended December 31, 2022 Un-Audited
1	Total Income from Operations	2,069.46	6,302.65	2,160.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	(238.44)	(746.56)	(307.48)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	(238.44)	(746.56)	(307.48)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(242.11)	(747.28)	(311.55)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(258.88)	(799.81)	(249.35)
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic:	(2.23)	(6.88)	(2.61)
	Diluted :	(2.23)	(6.88)	(2.61)

The Financial details on standalone basis are as under

	(INR in lakhs unless specified)										
Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2023	Nine Months Ended December 31, 2023	Quarter Ended December 31, 2022							
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited							
1	Income from Operations	2,069.46	6,612.29	2,160.97							
2	Profit Before Tax	(238.44)	(436.92)	(307.48)							
3	Profit After Tax	(242 11)	(437.64)	(311 55)							

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at

2. # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable

For Delta Manufacturing Limited Dr. Ram H. Shroff Place: Mumbai (Executive Vice Chairman & Managing Director) Date: February 09, 2024 DIN: 00004865

Rexn and

Place: Nashik

Date: February 09, 2024

रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लि.

९२-डी, गर्न्ह. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. वेबसाईट: www.rexnordindia.com सीआयएन:एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्याकरिता अलिप्त एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय <u>निष्कर्षाचा उतारा</u>

_												(21/1/4/31	र डाटा वगळून)
अ.	तपशिल			आ						एक			
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले व	नऊ महिने	संपलेले वर्ष		संपलेले तिमाही		संपलेले	नऊ महिने	संपलेले वर्ष
ı		३१-डिसें२३	३०-सप्टें२३	३१-डिसें२२	३१-डिसें२३	३१-डिसें२२	३१-मार्च-२३	३१-डिसें२३	३०-सप्टें२३	३१-डिसें२२	३१-डिसें२३	३१-डिसें२२	३१-मार्च-२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२२५६.९०	२३४७.७९	२०७८.५६	७०९६.७०	६५३२.०६	८८४६.८१	२२५६.९०	२३४७.७९	२०७८.५६	७०९६.७०	६५३२.०६	८८४६.८१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,										1		
	अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	१७०.४५	२६८.८४	२५५.०४	७६६.४५	९०६.६०	१,१०३.४५	१६८.५६	२६७.२७	२५३.८६	७६१.३३	९०१.८९	१,०९६.५६
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		२६८.८४								l		
	(अपवादात्मक आणि /िकंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	१७०.४५		२५५.०४	७६६.४५	९०६.६०	८६५.०५	१६८.५६	२६७.२७	२५३.८६	७६१.३३	९०१.८९	८५८.१६
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										l		
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	१२७.५२	२०१.१८	१९०.२८	५७०.५१	६७८.५३	६४२.००	१२५.६३	१९९.६१	१८९.१०	५६५.३९	६७३.८२	६३५.११
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न										l		
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर										l		
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१२७.३१	२००.९८	१८९.८७	५६९.९०	६७७.३०	६४१.१९	१२५.४२	१९९.४१	१८८.६९	५६४.७८	६७२.५९	६३४.३०
ξ	समभाग भांडवल (भरणा झालेले)	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१
૭	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या										l		
	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार						४६७४.४१				l		४५५९.३९
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)										l		
	(अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)										l		
ı	१. मुलभूत	१.१४	१.८०	१.७१	4.88	६.०८	५.७५	१.१३	१.७९	१.६९	4.00	६.०४	५.६९
	२. सौम्यिकृत	१.०९	१.७२	१.७१	8.92	६.०८	4.૭4	१.०८	१.७१	१.६९	8.66	६.०४	५.६९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अटर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यलेशन्स, २०१५ च्या रेप्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्केंजकडे दाखल केलेल्या संप्रलेली तिमाही आणि नक महिन्यांसाठी आणि एकव्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाच वरील एक उतारा आहे. संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण मुंबई स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.rexnordindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स ॲंड कंट्रोल्स लि सही/-

किशोरचंद तलवा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००३५१७५१

KEYNOTE

किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L67120MH1993PLC072407

नोंदणीकृत कार्यालय: दी रुबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. द्.: ०२२-६८२६६०००; फॅक्स : ०२२-६८२६६०८८; ई-मेल : info@keynoteindia.net; वेबसाईट: www.keynoteindia.net,

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महीन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

	1						,						
क्र.		रोजी संपलेली तिमाही ३१/१२/२०२३ ३०/०९/२०२३ ३१/१२/२०२२			रोजी संपलेले नऊ महीने संपलेले वर्ष			रोर्ज	ो संपलेली तिमाह	fì	रोजी संपलेल	संपलेले वर्ष	
					३१/१२/२०२३	१/१२/२०२२	३१ मार्च, २०२३	38/88/2023	३०/०९/२०२३ ३	१/१२/२०२२	38/88/2023	३१ मार्च, २०२३	
		(अलेखापरिक्षित)		(अलेखापरिक्षित)		लेखापरिक्षित	(अलेखापरिक्षित)			(अलेखापरिक्षित)		लेखापरिक्षित	
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७५२.०८	३६४.७८	३२४.८२	१,६११.४१	६२५.२०	६९३.३०	१,४५५.५४	९१०.३५	६०२.२४	३,५३५.०४	१,०१२.१९	१,५९५.१६
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	4८८.०४	२२०.१०	१६९.९३	१,१५१.८३	१५६.८०	७५.२९	१,११६.९९	६०५.७८	३२३.८७	२,५६३.७२	१६७.२८	(५.२०)
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	4८८.०४	२२०.१०	१६९.९३	१,१५१.८३	१५६.८०	७५.२९	१,११६.९९	६०५.७८	३२३.८७	२,५६३.७२	१६७.२८	(५.२०)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	00.588	१६२.२९	१६५.४७	८६१.७१	२२४.७१	40.98	८६७.३३	४५०.९३	२४७.०१	१,९५९.९४	१४२.६४	(१७१.०९)
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	883.90	१६२.२९	१६५.४७	८६१.७१	२२४.७१	५९.९६	९७७.४३	486.48	२८१.१८	२,२४३.१३	१८७.५०	(१५०.४१)
ξ	समभाग भांडवल	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	७०१.८३	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६	५५६.६६
9	प्रतिभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिकीकृत)												
	(ए) मूलभूत: (रु.)	€.३२	२.३१	२.३६	१२.२८	3.20	۶۵.٥	१५.५८	८.१०	8.88	३५.२१	२.५६	(३.०७)
	(बी) सौम्यिकृत: (रु.)	₹.३२	२.३१	२.३६	१२.२८	3.20	۶۵.٥	१५.५८	८.१०	8.88	३५.२१	२.५६	(३.०७)
۔۔۔ا	7.	1											

वरील अलेखापरिक्षित निष्कर्ष हे ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी वरील निषष्कर्षाचे ''मर्यादित पुनर्विलोकन'' केले आहे.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊ माही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट <u>www.keynoteindia.net</u> वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

दिनांक: ०९ फेब्रुवारी, २०२४

विनित सुचांती व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००००४०३१

(Sponsor: CANARA BANK)

डोअर क्र. १०१, पहिला मजला जंक्शन ४०६-१बी, टक्का रोड, के मॉल जवळ, पनवेल, रायगड ४१०२०६ Can Fin Homes Ltd दू: ०२२-२७४५९३५४/५५ मो. क्र.: ७६२५०७९२०३ सीआयएन: एल८५११०केए१९८७पीएलसी००८६९९ ई-मेल: panvel@canfinhomer.com

मागणी सूचना

''दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ सन २००२)'' च्या कलम १३(२) अन्वये

१) श्री. जितेंद्र रामचंद्र कुंभार (कर्जदार) २) सौ. माधुरी जितेंद्र कुंभार (सह-कर्जदार)

खोली क्र. १, रामप्रसाद चाळ जोकीम कंपाऊंड, बी.पी.ई.एस. स्कुलजवळ, फरीद नगर, भांड्रप पश्चिम, मुंबई ४०००७८

तुमच्यापैकी क्र. १ आणि २ च्या मालकीच्या खालील पत्तांच्या गहाणाच्या तारणासापेक्ष -आमच्या तुम्ही क्र. १ किंवा २ शाखेकडून गृह कर्ज घेतले. संविदात्मक दराने भविष्यातील व्याजासह एकत्रितपणे ०१-०२-२०२४ रोजीस कॅन फीन होम्स लि. ला तुमच्या कडून रु. ११,१९,९०४.००/- (रुपये अकरा लाख एकोणिस हजार नऊशे चार मात्र) ची रेक्कम

गहाण मिळकतीचे परिशिष्ट

फ्लॅट क्र. २०६, दसरा मजला, ए विंग, लोटस पार्क, स. क्र. ११, एच. क्र. १, रिलॅक्स हॉटेलजवळ, गाव अंडिवली - ढोकाळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे ४२१३०६ मिळकतीच्या सीमा:

दक्षिण : मोकळा प्लॉट उत्तर : मोकळा प्लॉट पर्व : बांधकामांतर्गत इमारत पश्चिम : रस्ता.

सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये तमच्यापैकी क. १ आणि २ यांना नोंद्रणीकत मागणी सूचना पाठवली होती परंतु ती बजावणी न होता परत करण्यात आली. म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टनसार सदर कर्जदारांच्या शेवटच्या जात पत्त्यावरील जागेत ही सूचना चिकटवली. त्याकरिताच हे वर्तमानपत्र प्रकाशन केले आहे. मंजुरीच्या शर्तींचे पालन करण्यात तम्ही कसर केल्याने, एनएचबी मार्गदर्शक तत्त्वानसार २९-०१-२०२४ रोजी खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत ०१-०२-२०२४ रोजीपासून संविदात्मक दराने त्यावरील व्याजासह उपरोक्त रक्कम प्रदान करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास, उपरोक्त तारणावर अंमलबजावणी करण्यासाठी सरफैसी ॲक्ट अन्वये कारवाई सुरू करणे निम्नस्वाक्षरीकारांना भाग पडेल. पुढे, तारण मत्तांचे

विमोचन करण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/जामीनदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. दिनांक: ०९.०२.२०२३ प्राधिकृत अधिकारी कॅन फीन होम्स लि. ठिकाण: पनवेल

डिशटीवी इंडीया लिमिटेड





कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, रेक्टर 16 A, नोएडा - 201 301, उ.प्र. नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. 803, 8वा मजला, डीएलएच पार्क, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-400062, महाराष्ट्र CIN: L51909MH1988PLC287553, दूरध्वनी क्रमाकः 0120-5047005/5047000, फॅक्स क्रमाकः 0120-4357078 ई-मेलः investor@dishd2h.com, वेबसाईटः www.dishd2h.com

31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी खतंत्र आणि समन्वित वित्तीय निष्कर्षांच्या स्टेटमेंटचा गोषवारा

(₹ लाखांमध्ये)

विवरण		स्वतंत्र							समन्वित						
		तिमाही समाप्ती			वर्ष समाप्ती			तिमाही समाप्ती			वर्ष समाप्ती				
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023			
1. कार्यांमधून एकूण उत्पन्न	20,369	21,604	25,504	65,613	86,547	110,973	47,027	47,915	55,209	144,958	175,703	226,185			
2. कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सपूर्व)	(1,581)	(121)	(2,014)	(1,395)	3,108	2,239	276	1,779	(34)	4,829	5,323	(18,051)			
3. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सनंतर)	(1,581)	(121)	(2,014)	(1,395)	3,108	(218,390)	276	1,779	(34)	4,829	5,323	(208,812)			
 कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा असामान्य आयटम्सनंतर) 	(1,581)	(133)	(1,390)	(1,481)	2,454	(202,963)	(283)	541	(285)	2,312	3,708	(168,354)			
 कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी (कर नंतर) नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर नंतर) समाविष्ट] 	(1,614)	(184)	(1,445)	(1,579)	2,289	(203,019)	(324)	481	(353)	2,190	3,505	(168,441)			
6. इक्विटी शेअर भांडवल	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413			
7. इतर इक्विटी	_	_	_	-	_	(137,049)	_	_	_	-	_	(97,286)			
8. प्रति समभाग मूलभूत आणि विसर्जित उत्पन्न (निरंतर आणि खंडीत कार्यांसाठी) ₹1 प्रत्येकीचे (वार्षिक नाही) (₹ मध्ये)	(0.08)	(0.01)	(0.07)	(0.08)	0.13	(10.55)	(0.01)	0.03	(0.01)	0.13	0.21	(8.75)			
	ı									l					

1. वरील माहिती ही कंपनीद्वारे स्टॉक एक्सचेंजेसकडे सेबी (उत्तरदायित्वांची सूची आणि प्रकटन आवश्यकता), नियम, 2015 च्या नियम 33 अंतर्गत सादर वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा एक साराश आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचा सपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स, (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट www.dishd2h.com वर देखील उपलब्ध आहे.

2. हा वित्तीय निष्कर्ष भारतीय लेखा मानके (Ind AS), कंपनी कायदा, 2013 (अधिनियम)च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात आला आहे.

संचालक मंडळाच्या वतीने डिशटीवी इंडीया लिमिटेड

श्री रविभूषण पुरी कार्यकारी संचालक DIN: 06686381

स्थळः नोएडा दिनाकः 09 फेब्रुवारी 2024

नोंद: